

नागपूर महानगरपालिका, नागपूर

(जनसंपर्क विभाग)

प्रसिद्धी

पत्रक

ता. २४ जानेवारी २०१९

**निर्माणाधीन सीमेंट
रस्त्यांची कामे वेगाने
पूर्ण करा**

समिती अध्यक्ष प्रवीण दटके यांचे निर्देश :
नागपुरातील प्रकल्पांची सद्यस्थिती घेतली

जाणून

नागपूर, ता. २४ : सीमेंट रस्त्याच्या पहिल्या टप्प्यातील ९ रस्त्यांचे काम अद्याप सुरु झाले नाही. दुसरा टप्प्यातील ५९ कामांमधून ३९ कामे पूर्ण झालेली आहेत. १४

कामे सुरु आहेत. तिसऱ्या टप्प्यातील पाच पॅकेजचे काम सुरु झालेले आहे. उर्वरीत दोन पॅकेजचे काम तीन-चार दिवसांत सुरु होईल. पहिल्या टप्प्यातील रखडलेल्या कामातील अडचणी तातडीने दूर करून कामे सुरु करण्यात यावेत आणि दुसऱ्या टप्प्यातील उर्वरीत कामे ३० ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश महानगरपालिकेच्या प्रस्तावित व अपूर्ण असलेल्या बी.ओ.टी.,पी.पी.पी., केंद्र व राज्य सरकारकडे प्रलंबित असलेल्या प्रकल्पांना गती देण्याकरिता गठीत करण्यात आलेल्या विशेष समितीचे अध्यक्ष प्रवीण दटके यांनी दिले.

अपूर्ण आणि प्रस्तावित सर्व प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी (ता. २४) मनपा मुख्यालयातील पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला समितीचे अध्यक्ष प्रवीण दटके यांच्यासह समितीचे सदस्य तथा स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती संजय बंगाले, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, उपायुक्त नितीन कापडणीस, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार उपस्थित होते.

यावेळी समितीचे अध्यक्ष प्रवीण दटके यांनी सीमेंट काँक्रीट रस्ते टप्पा १,२ व ३, डिक दवाखाना, आयसोलेशन हॉस्पिटलचे नूतनीकरण, नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत मोक्षधाम घाटाचे पुणे शहराच्या धर्तीवर विकास प्रकल्प, शहरातील गांधीसागर, सोनेगाव, सक्करदरा, नाईक आणि लेंडी तलाव, कमाल टॉकीजजवळील विकास प्रकल्प, ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्प, बुधवार बाजार महाल आणि सक्करदरा, बाळासाहेब ठाकरे स्मारक, महाल, शाहू वाचनालय, चिटणीसपुरा, टाऊन हॉल, महाल कार्यालयाची नवीन इमारत, महाल दवाखाना, मातोश्री जिजाऊ उद्योजिका भवन, शंकरनगर, सीमेंट रस्ते जंक्शन प्वाईटचा विकास, ज्योती प्राथमिक शाळा ते दिघोरी पांदण रस्त्याचा विकास, रमना मारोती, काँक्रीट रोड, मासोळी बाजार आदी प्रकल्पांची सद्यस्थिती जाणून घेतली. रमना मारोतीजवळील काँक्रीट रस्ता आणि ज्योती प्राथमिक शाळा ते दिघोरी पांदण रस्त्यासंदर्भात पालकमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे

निर्देशही यावेळी श्री. दटके यांनी दिले. प्रस्तावित प्रकल्पांच्या प्रशासकीय पूर्तता तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

बैठकीला कार्यकारी अभियंता नरेश बोरकर, अनिरुद्ध चौगंजकर, मोती कुकरेजा, गिरीश वासनिक, राजेश भूतकर, राजू राहाटे, मनोज गणवीर, सोनाली कडू, सतीश नेरळ, आरोग्य अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे, नगररचना सहायक संचालक प्रमोद गावंडे यांच्यासह नागपूर सुधार प्रन्यासचे अधिकारी, नगर भूमापन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.